

तुम्बुर — तुरंग

3,352. MED. r. 164. — Vgl. तुवरी.

तुम्बुरू 1) m. N. pr. a) eines Schülers des Kalāpin P. 4,3,104, Sch. (aus तौम्बुरविन् zu schliessen). — b) eines Gandharva MBH. 1,4810, 2,130, 132, 4,1771. INDRA. 2,28. HARIV. 7220. 7228. 9289. 11788. 14156. R. 2,91, 18, 44, 3,8, 12, 6, 92, 70. KATHĀS. 17, 20, fgg. BHĀG. P. 1, 13, 36, 5, 23, 8, 7, 4, 14, 9, 24, 19. VP. 233. MĀRKA. P. 21, 60 (falschlich तुम्बूरू). — c) des Dieners des Ästen Arhant's der gegenwärtigen AvasarpīṇI H. 42. — 2) n. die Frucht von *Diospyros embryopteris* Pers. (तिन्डुकी) P. 6, 1, 143, 2, Sch. = कुस्तुम्बुरू Korander BHĀB. zu AK. 2, 9, 38. ĀKDA. — Suča. 2, 437, 3. °द्रृ 461, 21. Nach ĀKDA. m. n. die Pflanze und der Same. 43, 2, 437, 3. °द्रृ 461, 21. Nach ĀKDA.

तुंभ adj. Beiw. des Stiers, etwa strotzend, feist, kräftig (vgl. tumidus): अमा ते तुंभं वृष्मं पचानि RV. 10, 27, 2. न्यर्षिप्रेषु वृधिमिन्दु तुंभं वृ-पृन्वधीणामतुष्णं शिशाहि 89, 9. अनाधृष्टं वृष्मं तुम्बमिन्दम् 4, 18, 10, 17, 8, 3, 30, 1, 6, 22, 5. — Vgl. तुतुम.

1. तुर, तुरति und तुरते: *eilig sein, vorwärts drängen, rennen:* सदिद्धि ते तुविनातस्य मन्य मर्दः: सहिष्ठ तुरतस्तुरस्य RV. 6, 18, 4. अर्को वा पत्तुरते तुरते (Hdschr.) सौमचज्ञास्तत्रेदिन्द्रो दधते पृत्सु तुर्याम् TS. 2, 2, 13, 4. तुरातात् BHĀTUP. 28, 21. तूर, तूर्यते (ausser eilen auch verletzen) 26, 43. — तुरैपति = simpl.: अनु ते पृष्ठं तरयत्तमीपतु: लोपी शिष्टं न मात-रा RV. 8, 88, 6. तुरं पृथीयु तरयत्तमीपत्यो ऽधि भवाः: किरते रेणुमञ्जन् 4, 38, 7. पं वृत्रेषु त्रितयु स्वर्धमाना पं युक्तेषु तुरैपत्ता हृतते SV. 1, 4, 1, 5, 6. — intens. sich vorwärts stürzen, sich überstürzen: अपामिवृद्धं पृततुर-राणा: प्र मनीषा ईरते सोममच्छ् RV. 9, 95, 3. — desid.: रंडिष्याऽर्घ्या पश्च आ गोस्त्रूतूर्षति पर्यग्ने डुक्स्यु: RV. 10, 100, 12. — तुर �ist sowohl eine Nebenform von 1. तर (vgl. 2. तुर, 1. 2. तुर, तुरी, तुरी, तुर्विणि, तुर्वन् und u. 1. तर selbst) als auch kürzere und ältere Form von वर.

2. तुर (= 1. तर und 1. तुर) adj. wettaufsend, wettkämpsend, obstigend: पाभिः परिज्ञा तनयस्य मन्मना द्विमाता तुर्षु तुरपिर्विभूतिः RV. 1, 112, 4. — Vgl. 2. तूर, अम्बुर, आज्ञि०, मिथस्तुर, रजस्तुर, रथ०, विश०.

3. तुर adj. oder subst. (nom. act.) von तुर्व् P. 6, 4, 21, Sch.

1. तुर (von 1. तुर, 1. तर) nom. ag. fördernd, Förderer: अर्द्धं सर्वथातमं तुरं भग्स्य धीमहि (सवितारम्) RV. 5, 82, 1. — Vgl. अर्धतुर्.

2. तुरै (wie eben) adj. rasch, bereitwillig, willfährig, promptus: पित॒र्न पुत्राः क्रतुं जृपत् योषयन्ये श्रस्य शासं तुरातः RV. 1, 68, 9 (5). अर्वे लानेना नमसा तुर इग्नम् 7, 86, 4. उप स्तोमातुरस्य दर्शय श्चिये 8, 26, 4, 10, 49, 11. तुरो भग्स्य कस्तोऽयामन्दुराधनमद्वै AV. 6, 102, 3. — स्यापयामास वाह्नानि पदे पदे राजपुत्रभिसाराय ग्रूनि च तुराणि च KATHĀS. 10, 108. BROCKH. : *rasche Pferde*, aber es ist wohl ohne Zweifel चतुराणि zu verbinden. Vgl. तुरम्.

3. तुरै (von 1. तुर) 1) adj. a) vermögend, kräftig, stark, überlegen, validus: तवसे तुराय RV. 1, 81, 1, 6, 32, 1, 49, 12. प्र तवयसि नमेत्तिं तरस्यालं पञ्ज उत वायोरादिति 5, 43, 9. नक्ति वा प्रौरो न तुरो न धूलुरं तो योद्यो मन्यमानो पूयाद्य 6, 28, 5. इमे तुरं मरुतो रमवत्तीमे मरुः: मरुः आ नमेति 7, 36, 19. मरुः: 10, 73, 1. प्राविः TS. 2, 2, 12, 4. मरुः: RV. 10, 25, 10. वर्चः 8, 53, 5. कूरी 10, 96, 7. Häufig von Indra 6, 18, 4, 7, 22, 5 u. w. von den Marut 1, 166, 14, 171, 1, 3, 34, 18 u. w. von den Aditiya 7, 31, 1, 60, 8, 8, 27, 6. von andern Göttern 3, 4, 11, 7, 44, 8, 10, 35, 14 u. w. — b) möglich: तुराणामतुराणां विशामवृष्टीणाम्। समेतु विश्वतो भगः AV. 7,

III. Theil.

50, 2. आधश्चिद्यं मन्यमानस्तुरश्चिदाङ्गा चिद्यं भग्ं भृतीत्याहृ RV. 7, 41, 2. — c) reich, reichlich, nachhaltig: द्रविणः RV. 1, 96, 8. राधः 5, 86, 4, 6, 44, 5.

तुरं देवस्य भोजनम् KAUC. 91. — 2) m. N. pr. eines Lehrers und Priesters mit dem patron. Kāvasheja ĀKAT. Br. 9, 5, 2, 15, 10, 6, 5, 9. BHĀB. ĀB. UP. 6, 5, 4. AIT. Br. 4, 27, 7, 34, 8, 21. PĀNKAV. Br. 25, 14. BHĀG. P. 9, 22, 36.

4. तुरै adj. beschädigt, wund: अग्न्योर्णीति यव्यं भिषक्ति विश्वं पतुरम् RV. 8, 68, 2. — Vgl. आतुर, welches wir auf तुर्व् zurückgeführt haben, was aber doch sein Bedenken hat.

तुरकिन् adj. türkisch: बलखी तुरकीति प्रसिद्धजातीयं तुरगम् Kshirī-ĀK. 37, 11. — Vgl. तुरुक्त्र.

तुरग (2. तुर rasch + 1. गि gehend) 1) m. Vor. 26, 61. a) Pferd AK. 2, 8, 2, 11. H. 1232. an. 3, 122. MED. g. 36. BHĀTUP. 3, 73. RAGH. 1, 42, 3, 51. ĀK. 31. PĀNKAT. I, 314. VARĀH. BHĀB. S. 7, 6, 10, 3, 11, 4. VID. 46. PAAB. 33, 4. — b) der Geist, der Gedanke H. an. MED. — 2) f. द्वि a) Stute ĀKAT. 14, 112, 115. — b) = अश्यगन्धा *Physalis flexuosa* Lin. (ein Strauch) TRIK. 3, 3, 60. H. an. MED. — Vgl. तुरंग, तुरंगम.

तुरगगन्धा (तु० + गन्ध) f. = अश्यगन्धा = तुरगी *Physalis flexuosa* Lin. RATNAM. im ĀKDA. — Vgl. तुरंगगन्धा.

तुरगदानव तु० + दा०) m. der Dānava in Gestalt eines Pferdes, Bein. Keçin's HARIV. 4281. Ebenso तुरगदेत्य 4284.

तुरगप्रिय (तु० + प्रिय) Gerste (den Pferden lieb) NIG. PR. — Vgl. तुरंगप्रिय.

तुरगब्रह्मचर्यक (तु० + ब्र०) n. die geschlechtliche Enthaltsamkeit der Pferde s. v. a. geschlechtliche Enthaltsamkeit aus blossem Mangel an einem Weibe TRIK. 2, 7, 29. HĀR. 46.

तुरगमेध (तु० + मेध) m. Rossopfer (s. अश्यमेध) R. 6, 104, 7. BHĀB. P. 9, 22, 36.

तुरगरन्त (तु० + रन्त) m. Pferdeknecht, Stallmeister VARĀH. BHĀB. S. 15, 26. तुरगलीलक (तु० + लीला) m. ein best. Tact: द्रुतदन्दं विरामात्तं लघु-स्तुरगलीलके SAMĀCITĀDAM. im ĀKDA.

तुरंगातु (2. तुर + गातु) adj. rasch gehend: अनचक्ये तुरंगातु जीवमेद्द्रु-वं मध्य आ पृस्त्वीनाम् RV. 4, 164, 30.

तुरंगानन (तुरग + आनन) ein Pferdegesicht habend, m. pl. N. pr. eines Volkes im Norden von Madhjadeça VARĀH. BHĀB. S. 14, 25.

तुरंगारेक्तुरग + श्रीरेक्तुरग) m. Reiter zu Pferde VARĀH. BHĀB. S. 15, 26.

तुरंगिन् (von तुरग) m. dass. H. 761. तुरंगीय adj. von तुरग Pferd: खरतुरंगीयसंरक्तं (das suff. gehört zu ख-र-तुरग) die geschlechtliche Verbindung zwischen Esel und Pferd KULL. zu M. 1, 2.

तुरंगोपचारक (तुरग + उप०) m. Pferdeknecht, Stallmeister VARĀH. BHĀB. S. 10, 3.

तुरंग (तुरम् + 1. गि) 1) m. a) Pferd AK. 2, 8, 2, 11. H. 1232. M. 12, 48. SUČA. 1, 79, 19, 2, 512, 7. ĀK. 101. RAGH. 3, 38, 13, 3. PĀNKAT. I, 314. VARĀH. BHĀB. S. 8, 72, 30, 4, 104, 68. KĀTHĀS. 10, 122. PRAB. 78, 14. Wegen der sieben Pferde des Sonnengottes als Bez. der Zahl sieben ĀKUT. 19. SŪRAJAS. 2, 26. — b) der Geist, der Gedanke ĀKĀDĀR. im ĀKDA. — 2) f. द्वि a) Stute WILS. — b) = तुरगी *Physalis flexuosa* Lin. ĀKĀDĀR. = धोटिका *Cucumis utilissimus* Roxb. RĀĀN. im ĀKDA. — Vgl. तुरग, तुरंगम.

23*